

FRASER AND COMPANY LIMITED



CIN - L51100MH1917PLC272418

GSTIN - 27AAACF3592R1ZZ

Address – House No. 12, Plot 6A, Ground Floor – Sneh, Road No. 2, Abhinav Nagar, Opposite CTRC Training Center, Borivali (East), Mumbai – 400066. Contact No. 02265075394. Email – fraseracp@gmail.com

Friday, 14th Day of February, 2025

To,

General Manager,

Listing Department,

Bombay Stock Exchange Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street.

Mumbai - 400 001

Scrip Code: 539032/FRASER

The Manager,

Listing & Compliance Department

The CSE Limited

7, Lyons Range,

Kolkata-700001

Scrip Code: 016052

Subject: Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results for the Quarter ended December 31st, 2024:

Dear Sir/ Ma'am.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results of the Company Published on February 14th, 2025 for the Quarter ended December 31st, 2024.

Kindly acknowledge and take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For and on behalf of FRASER AND COMPANY LIMITED

OMKAR RAJKUMAR SHIVHARE

Digitally signed by OMKAR RAJKUMAR SHIVHARE Date: 2025.02.14 13:32:51

OMKAR RAJKUMAR SHIVHARE

MANAGING DIRECTOR

DIN: 08374673

Encl: As Above

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक; ED ने ३०

बँक खात्यांमधील १७० कोटी रुपये गोठवले

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) : बनावट फॉरेक्स ट्रेडिंग आणि डिपॉझिट स्कीम चालवणाऱ्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुरुवारी(१३ फेब्रुवारी) १७० कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्या. ईडीच्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली, नोएडा, उत्तर प्रदेशातील शामली आणि हरियाणातील रोहतक येथे अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. हा तपास क्यएफएक्स ट्रेड लिमिटेड आणि तिचे संचालक राजेंद्र सूद, विनीत कुमार आणि संतोष कुमार यांच्या विरोधात केला जात आहे. याशिवाय या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नवाब अली उर्फ लविश चौधरीच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

हिमाचल प्रदेश पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे मनी लॉंड्रिंगचा हा तपास

सुरू करण्यात आला. क्यूएफएक्स कंपनीवर बनावट फॉरेक्स ट्रेडिंग स्कीमद्वारे अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ED ने सांगितले की, क्यूएफएक्स तिचे संचालक कोणत्याही नियमाशिवाय गुंतवणूकदारांना देण्याचे आमिष दाखवत होते.

ईडीच्या माहितीनुसार, ग्रुपचे मार्केटिंग योजनेअंतर्गत योजना यासाठी वेबसाइट, मोबाईल ॲप मीडियाच्या जाहिरातींचा वापर करण्यात आला ट्रेडिंगच्या गुंतवणूकदारांना देण्याचे आमिष दाखवण्यात आले. तसेच, अधिकाधिक गुंतवणूकदारांना आल्याचेही करण्यात तपासात समोर आले आहे

मयत भास्कर मारुती कदम हे संदेश विद्यालय येथे शिपाई म्हणन कार्यरत होते. मयत भास्कर मारुती कदम यांचे दि २७/०५/२०१९ तसेच त्यांचे वडील मयत मारुती सिताराम कदम यांचे दि. १८/०८/१९९३ आणि आई मयत सनंदा मारुती कदम यांचे दि २१/०९/२०१८ रोजी निधन झाले असून त्याना खालील प्रमाणे वारसदार

. श्रीमती. भारती भास्कर कदम (पत्नी)

PUBLIC NOTICE

that, GULSHAN ABDUL MAJID

having 50% Share) was a Joint member

of the DELTA GARDEN Co-operative

Housing Society Limited having

address at DELTA GARDEN

SECTOR-1, MAHAJANWADI, MIRA MIDC ROAD, N.H. NO.8, MIRA

ROAD (E), DIST. THANE 401 107 and

holding Flat No.419A on the 4TH Floor,

"C" WING of the society died on

06/12/2023 and Existing Joint owner

having 50% share viz. ABDUL MAJID MAHMOOD FURNITUREWALA has

applied for 100% membership of the

society and sole ownership of the flat.

That as per Bye Laws of the society

hereby invites claims or objections for

the transfer of the shares and interest of the deceased member within a period of

14 days from the publication of this

notice, If no claims / objections in

writing received within this period,

society is free to transfer of shares and

nterest of the deceased member, contac

Mr. H.K.SOMESHWAR

Mob-9819409260

Advocate, High Court, Bombay

Mira Rd (E) Dist. Thane 401107

Address: C-43/304/Sec-2/Shanti Nagar

the undersigned or the society.

Place: Mira Road (East).

Dated: 14/02/2025

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, साईरथ की.ऑ.ही.सो.लि.या संस्थेचे सभासव

श्रीमती.मनिषा मनोहर परव असून त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत पल

नं.204, दुसरा मजला, पेज़ी मर्सी विल्डिंग नं.2, तानिया एम्पायर विल्डिं

साईरथ को ऑ.ही सो.लि. संगम मेडीकल लेन. आचोळे रोड. आचोळे

गाव, नालासोपारा-पुर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर. असुन सदर

सदनिका धारण करणारे श्रीमती.मनिषा मनोहर परव यांचे तारीए

17/10/2023 रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात त्यांच्या दो

वहिनी श्रीमती,निरादेवी चंद्रशेखर जगताप व श्रीमती,वैशाली यशकं

नाईक आणि तीन ,भाऊ 1.मयत कैनेंद्र केशव राणे 2. श्री.वालकृष्

केशव राणे 3. श्री.अशोक केशव राणे. आणि विधवा वहीर्न

श्रीमती.नलिनी नरेंद्र राणे व भाचा श्री. विनायक नरेंद्र राणे अरे

कायदेशीर वारस आहे. तिचे मयत पती कै.मनोहर रामचंद्र परव

मयत मलगी कैरवप्ना मनेहर परव हे आगोडरच मयत झाले होते सद

संस्थेकडे माझे अजील श्री. विनायक नरेंद्र राणे यांनी सदर मय

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत असलेले मयत

सभारदाचे भाग व हितरांवंध हरतांतरीत करण्यारांवंधी गयत सभारदारे

मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत, ही नोटीस प्रसिद्ध

झाल्यापारुम 14 दिवसांच्या आत गला 109, पहीला गजला, शुभ लक्ष्मी

ऑपिंग रेंटर, वसंत नगरी, वसई पूर्व जि.पालघर ४०१२०८ हया पत्याव

लेखी पराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही

प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तं सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंवंध यांच्य

हरतांतरणावावत पद्मील कार्यवाही करण्यात येईल याची नेंद्र घ्यावी.

दिनांक : १४/०२/२०२५ वकील उच्च न्यायालय

जाहीर नोटीस

यादारे सचित करण्यात येते की. माझे अजिल श्री

मितेश पाण्डे हे त्यांचे वडील श्री. कमलेश पाण्डे

यांच्या सोबत बिल्डींग नं. डी-५, तळ मजला

ओमकार श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्थ

मर्यादीत, परेरा नगर, जुचंद्र, नायगाव (पुर्व) तालुका वसई, जिल्हा पालघर - ४०१२०८ येथील

फ्लॅट क्र. ०३ चे ५०% हिस्साचे संयुक्त मालव

आहेत आणि श्री कमलेश पाण्डे यांच्या निधनानंत

त्यांचा ५०% हिस्सा सोसायटीने दिनांक १२/०१/२०२५ रोजी त्यांच्या नावे हस्तांतरीर

केलेला आहे आणि आता ते माझे अशिल संदर फ्लॅट

कोणताही संबंधित खरेदीदार किंवा त्यांच्य

सदर फ्लॅट 🖊 शेअर्स संबंधात विक्री, भाडेपट्टी

देवाणघेवाण, गहाणखत, धारणाधिकार, ट्रस्ट

सुविधा, संलग्नता किंवा इतर कोणत्याही प्रकार

कोणताही हितसंबंध असल्याचा दावा करणाऱ्या सव व्यक्तींनी ही सुचना प्रकाशित झाल्यापासून १५

दिवसांच्या आतं खालील नमूद केलेल्या पत्त्याव संबंधित कागदपत्रांसह त्यांचा दावा / हितसंबंध

दाखल करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सदर

फ्लॅट / शेअर्स बाबत कोणताही दावा नाही असे गृहीत

पत्ताः ००५/ ९, श्री साई सह. गृह. संस्था मर्या

सीएसआर संकुल, एकतानगर, कांदीवली (प)

जाहिर नोटिस

पसंतीच्या खरेदीदारांना विकू, हस्त

विल्हेवाट लावू इच्छीत आहेत.

धरले जाईल.

स्थळ: मुंबई

दिनांक : १४.०२.२०२५

कैलास ह. पाटील

तरीत करू आपि

वकील जे. पी. दुवे

मुंबई-४०००६७

FURNITUREWALA (Jt Owner

गस्कर कदम यांना संदेश विद्यालय. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग, मुंबई पत्रा नुसार नोकरी संदर्भात वारस दाखला देण्याबाबत ओल्ड कस्टम कलेक्टर कार्यालयात अर्ज केलेला आहे तरी याबद्दल कोणतार्ह आक्षेप (हरकत) असल्यास त्यांनी खालील पत्यावर ०७ दिवसाच्या आत संपर्क साधावा. पत्ता:- ओल्ड कस्टम हाउस, शहीद भगत सिंह रोड, फोर्ट, मंबई-४००००१,

जाहीर सुचना

ही सचना माझ्या क्लायंट वतीने दिली जात आहे, जे फ्लॅट नं. १०७, पहिल्या मजल्यावरी**ल्** ''🎖' विंग ६३६ चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेल्या इमारतीचे मालक आणि ताबेदार आहेत, जी इमारत "भवानी रेसिडेन्सी" म्हेंणन ओळखली जाते आणि सोसायटी "भवानी रेसिडेन्सी सी एच एस एल " म्हणन ओळखली जाते. ही इमारत जमीन क्रमांक ३९/१ए, प्लॉट नंबर बी, जमीन क्रमांक ३८/५बी प्लॉट नंबर १, जमीन क्रमांक ३९/१इ प्लॉट नंबर २, जमीन क्रमांक ३९/१ प्लॉट नंबर ३ असलेल्या भुखंडावर बांधली आहे, जे वसाहत-सुतारपाडा, ताल-तलासरी, जिल्हा पालघर येथे स्थित आहे. सदर जमीन मेसर्स भवानी एंटरप्रायझेसने विकसित केली असून त्यांनी सदर फ्लॅट श्री. अभय बी. जाधव यांना विकला, ज्यासाठी विक्री करार २८/१२/२०१२ रोजी नोंदणीकृत केला गेला असून तो दस्तऐवज क्रमांक TLS/४७६/२०१२ नुसार नोंदवला आहे. सदर फ्लॅटचे मालक श्री. अभय बी. जाधव यांनी ०६/१२/२०१७ रोजी श्री. महेंद्र बाळा शाह यांना सदर फ्लॅट विकला, आणि विक्री करार ०७/१२/२०१७ रोजी नोंदणीकृत केला गेला, तो दस्तऐवज क्रमांक TLS/३२७/२०१७ नुसार नोंदवला

सर्व व्यक्तींना सूचित केले जात आहे की, श्री. महेंद्र बाळा शाह यांनी वरील उल्लेखित संपत्तीचे मूळ कागदपत्रे गमावली आहेत, म्हणजेच 1) मूळ नोंदणीकृत विक्री करार २८/१२/२०१२ रोजी नोंदवला गेला, दस्तऐवज क्रमांक TLS/४७६/२०१२ नुसार २) मुळ FIR २३/०१/२०१८ रोजी सदर फ्लॅटसाठी नोंदवलेली. सदर मूळ कागदपत्रे हरवले किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवले आहेत. कृपया सदर हरवलेले कागदपत्रांवर आधारित कोणतेही व्यवहार करूँ नका. जर कोणीतरी आधीच व्यवहार केला असेल किंवा करत असेल, तर कृपया खालील दिलेल्या पत्त्यावर लेखी माहिती द्या, ७ दिवसांच्या आत.

वकील रुपाली एस पेवेकर (गुप्ता) १२६, पहिला मजला, हार्मनी प्लाझा,येस बँक समोर, बोईसर (पश्चिम),बोईसर ४०१५०१

Email: rupali.pewekar@gmail.com

मोबाईल : ९२२२७८६१२३

बुहन्मुंबई महानगरपालिका

(सहायक आयुक्त यांचे कार्यालय आर / उत्तर विभाग, पहिला माळा, रंगनाथ केसकर रोड, दहिसर प. मुंबई - ४०० ०६८) क्रमांक : कीनिअ / ७७५ / आर / उत्तर / एसआर दिनांक : १२.०२.२०२५

सूचनापत्र

कीटक नियंत्रण अधिकारी आर / उत्तर विभाग येथे मलेरिया / डेंगी नियंत्रण करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी अळीनाशक फवारणीकरिता ३२ स्वयंसेवक ६७ दिवसांकरिता उपलब्ध करण्यासाठी, नोंदणीकृत सहकारी / बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांचेकडून अर्ज मागविण्याबाबत संकेत स्थळावर सूचनापत्र देण्यात येत आहे.

इच्छुक संस्थांनी याबाबतचा तपशील अर्ज व इच्छापत्राच्या नमुन्यासाठी http://portal.mcgm.gov.in या संकेत स्थळावर अथवा कीटक नियंत्रण अधिकारी, आर / उत्तर विभाग कार्यालय (बृहन्मुंबई महानगरपालिका, आर- उत्तर विभाग कार्यालय, ३०१, तिसरा मजला, रंगनाँथ केसकर रोड, दहिसर – प., मुंबई ४०० ०६८), येथे संपर्क साधावा.

संस्थेने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कीटक नियंत्रण अधिकारी आर / उत्तर विभाग कार्यालयात अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक २५.०२.२०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत. स्वाक्षरी/-

> सहायक आयुक्त, आर / उत्तर विभाग

PRO/2529 /ADV/2024-25

स्वमर्जीने औषधोपचार करु नका.

rawedge

RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED CIN: L14219MH2005PLC240892

Regd. Office: B1-401, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai 400072, Maharashtra, India. Corp. Office: 02, Navkruti Apartment, B/H B.R. Designs, Near Lal Bunglow, Athwa Lines, Surat - 395007, Gujarat, India Tel No.: 9724306856/ 9724326805; Email: info@rawedge.in; Website: www.rawedge.in

	Extract of Unaudited Fir				
			ember, 2024		ount in Lakh except EPS
Sl.	Particulars	Quarter ended 31st December 2024	Nine Months ended 31 st December 2024	Quarter ended 30 th	Quarter ended 31 st
No.				September 2024	December 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	1119.021	3409.094	1275.640	990.478
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	(12.051)	(26.051)	3.019	(28.803)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(12.051)	(26.051)	3.019	(28.803)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	(5.089)	(13.368)	4.708	(22.467)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.803)	(12.359)	5.735	(22.299)
6	Equity Share Capital	1005.840	1005.840	1005.840	1005.840
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year *	-	-	-	-
8	Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-
	1. Basic	(0.051)	0.133	(0.047)	(0.223)
	2. Diluted	(0.051)	0.133	(0.047)	(0.223)

Note:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bscindia.com and the listed

. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken o ecord by the Board of Directors at its meeting held on 13th February, 2025

3. The Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company.

4. Total income from operations includes only revenue from operations, other incomes are not considered

For Raw Edge Industrial Solutions Limited Bimalkumar Rajkumar Bansal

Managing Director DIN: 00029307

Date: 13/02/2025 Place: Surat

फ्रेजर ॲन्ड कंपनी लिमिटेड

घर क्र. १२, प्लॉट ६ए, तळ मजला - स्नेह, रोड क्र. २, अभिनव नगर, सीटीआरसी ट्रेनिंग सेंटर समोर, बोरिवली पूर्व, मुंबई ४०० ०६६. सीआयएन: L51100MH1917PLC272418 दूर. क्र. ०२२-६५०७५३९४



तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपशात)

कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न

(कर पश्चात नफा/ तोटा समाविष्ट व अन्य

प्रदानित इक्विटी भाग भांडवल (रु. १०/

सर्वसमावेशक उत्पन्न) (कर पश्चात)

८. उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)

प्रत्येकीचे इक्विटी शेअर)

७. अन्य इक्किटी

ठिकाण : मंबर्ड

दि. १३.०२.२०२५

(१.६५)

८१.२0

(0.70)

(8.58)

८१.२0

(8.20)

८१.२0

(0.42)

(१०.५४)

८१.२०

(०.०१)

(१.३०)

(0.58)

(0.06)

ईमेल : fraseracp@gmail.com वेबसाइट : www.fraserindia.co.in दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमहिने अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

रु. मिलीअन मध्ये (प्रति शेअर डाटा वगळता 38.84.5058 30.08.6048 38.84.6053 38.84.6048 38.84.6048 विवरण (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (अलेखापरीक्षित) | (लेखापरीक्षित) १. कार्यचलनातून एकूण उत्पन्न ०.१६ ३.०१ (0.00) ०.२७ ०.२७ कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर (७.६६) (0. ६१) (२.३१) (8.58) (4.80) (७.९८) अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपूर्व) कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (6.90) (4.80) (७.६६) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (0. ६१) (৬.९८) (१.६५) $(\varsigma.\xi\varsigma)$ (४.२०) (१०.५४)

(6.96)

८१.२0

(0.9८)

तमाम जनतेस जाहिर नोटिस देणेत येते क सदनिका कमांक १०५ पहिला मजला क्षेत्र ३४६ चौ फुट सुपर बिल्टअप इतके अरिहंत विहार को ऑप. हौ. सो. लि. सर्वे नं. ४४ प्लॉट नं. २३ आनंद नगर, नवघर, वसई रोड पश्चिम, जि. पालघर ४०१२०२ अशी मिळकत श्री नरहरी शंकर सावंत हयांनी दिनांक २२/०३/१९८२ रोजी श्री दिपक कुमार हसमुखलाल शाह हयांचे कड़न कायम विकत घेतलेली आहे त्याचे मळ दस्ताऐवज हे गहाळ झालेले आहे तरी सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याच्यावर कोणत्याही भाग विरोधात विक्री, गहाण, विश्वस्त धारणधिकार, भेट, प्रभार, ताबा, वारसा किंवा अन्य मार्गे कोणताहि दावा हितसंबंध असल्यार तसे लिखित स्वरुपात दस्ताऐवजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना सुचनेच्या प्रकाशनाच्य तारखेपासून १५ दिवसात ऑफीस कामाच्या वेळेत कळविणे आवश्यक आहे त्यानंतर तसे दावे जर काही असल्यास ते त्यागित आणि किंव

परित्यागित मानले जातील. श्री. आकाश आर. बनिया वकील मुंबई उच्य न्यायालय बी - ५, महावीर कुंज को. ऑप. ही सो. लि.

नवघर वसई रोड (प.) ४०१२०२

बी. सौम्य वरील अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाच्याद्वारे त्यांचे संबंधित सभेमध्ये **दि. १३.०२.२०२५** रोजी लेखा समिती व मंजूर केलेल्या अहवालामध्ये उपलब्ध आहेत. वरील अहवाल कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षक यांच्याद्वारे मर्यादित केला आहे. कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक तिमाही अखेरकारिता दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजीकरिता वित्तीय अहवालाचा मर्यादित अहवाल आहे. वरील हे सबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजसह दाखल तिमाही व

वेबसाइट www.fraserindia.co.in वर उपलब्ध आहे कंपनीने संपूर्ण कार्यचलन एका सेगमेट मध्ये अर्थात बांधकाम व रिअल इस्टेट साहित्य यांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे, आयएनडी एएस-१०८ अंतर्गत व्यवस्थापनेच्या अंतर्गत ऑपरेटिंग सेगमेटमध्ये अनुसार आहे.

वार्षिक वित्तीय अहैवालचा तिमाहीचा सारांश आहे. संपूर्ण वित्तीय वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेज वेबसाइट अर्थात www.bseindia.com व कंपनीची

जनस्वाराज्या अत्यार जाराज्य संगठन्य अपूर्ण आहे. गत कालावधी/ तिमाही पूर्व कालावधीची आकडेवारी रिग्रुप्ड करण्यात येईल, सध्या चाल्/ वर्ष अखेरकरिता आकडेवारी यांच्यासह आहे. व्यवस्थापन यांनी एनसीएलटी समवेत अर्ज दाखल करावा व तीन पक्ष मूल्यांकन स्विकृती रु. ७२.९९ मिलीअन संबंधात आदेश एनसीएलटी येथे जारी

रक्कम रु. ०.४९ मिलीअन अन्य नॉन-करन्ट असेट संबंधात विविघ खर्च वित्तीय वर्षकरिता संबंधित आहे. सदर रक्कम खर्च संबंधात मॅनेजमेंट करून कोणतेही दस्तावेज, माहिती संबंधात वसुलीकरिता आहे व संदर्भ क्र. सी-४७२४७/१८-१९व ओआरएस/आरआरसी (४१-३९९४२-१०९९)/६२५१ अंतर्गत ३०.०३.२०२३ अनुसार केली आहे.

मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

DECLARATION

am Mitin Tanubhai Shah herewith declaire that Mitin T Shah, Mitinkumai Tanubhai Shah, Mitin T. Shah and Mrugesh T. Shah are my name and Now , I will know as Mitin Tanubhai Shah. In wherever in old record any of above name is remain thei will their. As per affidavit dated 11/02/2025.

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, वास्तुशिल्प विरुर्डींग-2 को.ऑ.ही.सो.लि.या संश्वेच १भाराद श्री.राजेंद्र नारायण गावडे असुन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत मदनिका नं.302, तिसरा मजला, वास्तुशिल्प विर्ल्डींग-2 को.ऑ.ही.सो.लि. विरुर्डींग नं2, गाव विरार, विरार पुर्व, तालुका वर्साई, जिल्हा पालघर सदर सदनिका श्री नारायण गोविंद गावडे, सी सुरखा नारायण गावडे आणि श्री.राजेंद्र नारायण गावडे यांनी दिनांक 26/05/2010, च्या नेंद्रणीकृत करारनाम्यानसार श्री.वळवंत रमणलाल प्रजापती यांच्या कडन कायमस्यरूपी विकत घेनली सदर सदनिका धारण करणारे श्री नारायण गोविंद गावडे यांचे तारीख 12/05/2021 रोजी निधन झाले आणि सै। भेरखा नारायण गावडे यांचे तारीख 22/07/2024 रोजी निधन झाले असुन त्यांच्या पश्च्यात त्यांचा मुलगा श्री.राजेंद्र नारायण गावडे आणि दोन विवाहीत मुती सी आरती भिवा परव आणि सैप्रिया भारकर परव असे कायदेशीर वारस आहे. सै। आरती भिवा परव आणि सै।प्रिया भारकर परव यांनी नेंद्रणीकृत हक्कसोड पत्राद्वारे सदर मिळकतीतील सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध श्री.राजेंद्र नारायण गावडे यांच्या नावे

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत असलेले मयत पभारादाचे भाग व हितरांवंध हरतांतरीत करण्यारांवंधी मयत सभारादांचे द्यारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडून हक्क, मागण्या हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिदघ झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी ऑपिंग रेंटर, वसंत नगरी, वसई पूर्व, जि.पालघर ४०१२०८ ह्या पत्त्यावर लेखी पराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणखाही प्रकारचा हकक हितसंवध, समजण्यात येईल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितरांकंघ यांच्या हरतांतरणावावत पुढील कार्यवाही करण्यात येईन याची नेंद्र घ्यावी. कैलास ह. पाटील दिनांक : १४/०२/२०२५ वकील उच्च न्यायालय

Public Notice

NOTICE is hereby given our clients are investigating the title of Flat no. 1407, or the 14th floor, A Wing, admg. 300 sq. feet carnet RERA area, in the building known as Ocean View, situated at Yari Road, Andher West Mumbai-400061 constructed on th land bearing CTS no. 1256 and 1256/1 to 18 of village Versova [hereinafter referred to a "the Property"] owned by Roshni Ravi Chandla. The said Roshni Ravi Chandla has enresented to our clients that she has acquire this Property as a Permanent Alternate commodation in lieu of the tenancy of th Room no. 01 existing area 300 sq. feet in chaw ructure known as Kawle House Mirand Compound originally held by one Ravi Chandla he original Tenant. The said Roshini Rav Chandla has further represented that she was and is the only legal heir of the said Ravi Chandla Any person having any claim against the sai Property by way of inheritance, mortgage, sale gift, lease, tenancy, lien, charge, trust, aintenance, easement or otherwise howsoeve on the said Property or for any other reason whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned their office at within 14 days from the dat hereof, as otherwise, the sale will be completed without reference to any claim and the same if any, will be considered as waived

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:

Property being a Flat no. 1407, on the 14th floor, A Wing, admg. 300 sq. feet carpet RERA area, in the building known as Ocean View, situated at Yari Road Andheri West, Mumbai- 400061 constructed on the land bearing CTS no 1256 and 1256/1 to 18 of village Versov Dated this 14th day of February, 2025

Advocates for the Mortgagees Advocate Ramkumar Udaiyar 304 A Wing, Man Mandir, D.N. Nagar. Andheri West, Mumbai 400053

Place:- Mumbai Date:- 14/02/2025

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी): सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे, लवकरच सोन्याचा दर ८७ हजारांच्या पार जाण्याची चिन्ह दिसत आहेत. यात गुरुवारी देखील सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ही भारतात सध्या ८६,००० रुपये प्रति ग्रॅम झाली आहे. आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किंमतीमध्ये ३६० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात २४० रुपयांची वाढ झाली आहे देशात आजच्या घडीला चांदीचा दर ९६,०५० रुपये आहे.

सदर सार्वजनिक सचनेद्वारे मी तमाम जनतेस माझे अशिल सौ. प्रणिता प्रकाश साळवी राहणार फ्लॅट नं. ७० बिल्डिंग नं. २२ / डी. माऊली कपा २२ / डी एस आर ए सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादित, संघर्ष नगर, चांदिवली फार्म रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०७२- यांच्या वतीने सूचित करतो की, माझ्या अशिलांनी वरील फ्लॅटचे मळ मालक श्री राधेश्याम लक्ष्मण विश्वकर्मा यांना झोपुप्रा योजने नुसार वनविभाग झोपडपट्टी पुनवर्सन प्राधीकरण संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली पूर्व मुंबई-६६ यांच्याकडुन जा. क्र. व / २० / जमीन / ३८१ / २०११-१२ बोरिवली दि १९.०८.२०११ रोजी प्राप्त झालेली सदनिका माझे अशिल सौ. प्रणिता प्रकाश साळवी यांनी श्री राधेश्याम लक्ष्मण विश्वकर्मा यांच्या कडून ११ वर्षापुर्वी विक्री करार दि. २६-०७-२०१३ द्वारे खरेदी केलेली आहे. तसेच २६-०७ २०१३ रोजी नोटराईज कुलमुखत्यार पत्र करून दिलेले आहे. आता माझे अशिल तो विक्री करार नोंदणीकृत करू इच्छित आहेत पण ते मुळ मालक श्री राधेश्याम लक्ष्मण विश्वकर्मा यांचा फार वेळापासून अथक संपर्क / प्रयत्न केल्यानंतरही काही शोध लागलेला नाही. कोणत्याही व्यक्तीकडे त्यांचा काही संपर्क किंवा सदर मालमत्ता / तीचा काही भाग बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडे विक्री, विनिमय, तारण, भाडे, कर्ज शुल्क, अधिकार, बदली, समभाग रूची, देखभाल, परवाना, भेट, वारसा, सामायिकता, मालकी, ताबा किंवा अन्य स्वरूपात कोणताही दावा / हक्का आक्षेप असल्यास त्यांनीही जाहीर सुचना प्रसिध्द झालेल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत पुरेशा कागदोपत्री रुराव्यासहीत माझ्या अशिलांना किंवा मला माझ्या खालील कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधावा, जर असे कोणतेर्ह ु दावे न मिळाल्यास उपरोक्त फ्लॅट किंवा त्यांचा काही भाग इत्यादी बाबत कोणाचीही काहीच हरकत नाही असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांना विक्री करार नोंदणीकत करण्यासाठी मोकळीक राहील जर कणाचेही दावे. हरकती १५ दिवसानंतर कोणत्याही स्वरूपात मिळल्यास ते सोडून दिले किंवा माफ केले असे समजून स्विकारले जाणार नाहीत

दिनांक: १४/०२/२०२५ ॲड. शंकर एल. शेलार (अधिवक्ता उच्च न्यायालय, मंबई) ठिकाण : मुंबई पत्ता : रोहाऊस - १३, प्लॉट नं. ३७, आकाशदीप को ऑप हौ. सोसा. लि., सेक्टर १८.

गुलाबसन्स डेरी जवळ, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९ मो नं. ९८२०७९७१६३

PUBLIC NOTICE

ALI MOHAMMED JAGBANI (2) RUKHSANA ABDUL AZIZ MÉMON D/O ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (3) REHANA ABDUL FARID MEMON D/O. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (4) NASEEM SALIM LAKDAWALA D/O. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (5) ABDUL AZIZ ALI MOHAMMED JAGBANI (6) FARZANA AHMED PARKAR D/O. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (7) NASRIN IMRAN KHAN D/O. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (8) MOHAMMED JAVED ALI MOHAMMED JAGBANI (9) AFZAL KHAN S/O. AMINA MEHMOOD KHAN being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of MR. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI alias MR. ALI MOHAMMAD JAGBANI (as per death certificate) for the Flat No. 203, Second Floor, Ashirwac Prem Chs. Ltd., Near Sanghvi Nagar, Sonali Hotel Road, Mira Road (E), Dist Thane-401107, (hereinafter known as the said Flat).
FURTHER MR. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (during his life time) was

the owner of the said Flat, having being purchased from MR. MOHAMMED JAFFAR REHEMTULLA MERCHANT (Through His Constituted Attorney Mr. Hussainali Rehemtulla Merchant), by way of Agreement dated 14/02/2013 and the same was registered at Thane under serial No. TNN7-1197-2013 dated

But the Flat owner i.e. MR. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI alias MR. AL MOHAMMAD JAGBANI (as per death certificate) had expired on dated 18/07/2017, at Home, Mira Road (E), having death Registration No. <u>D-2017: 27-</u> 90147-002332, dated 24/07/2017 and leaving behind his Wife i.e. BANUBAIALI MOHAMMED JAGBANI and his Six Married Daughters i.e. (1) AMINA MEHMOOD KHAN (2) RUKHSANA ABDUL AZIZ MEMON (3) REHANA ABDUL FARID MEMON (4) NASEEM SALIM LAKDAWALA (5) FARZANA AHMED PARKAR (6) NASRIN IMRAN KHAN and his Two Sons i.e. (1) ABDUL AZIZ ALI MOHAMMED JAGBANI (2) MOHAMMED JAVED ALI MOHAMMED JAGBANI as his only legal heirs and representatives on accordance with the law of succession under which he was governed at the time of

Further one of the legal heir i.e. AMINA MEHMOOD KHAN has also expired on <u>28/03/2024,</u> at Home, Mira Road (E), having death Registration No. <u>D-2024: 27</u> <u>90828-000440</u> dated <u>22/05/2024</u> leaving behind her Husband i.e. MEHMOOI KHAN is also expired (death Certificate not available) and her Son i.e. AFZAL KHAN as her only legal heirs and representatives on accordance with the law or succession under which She was governed at the time of her death.
THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority

ppointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the egality of (1) BANUBAI ALI MOHAMMED JAGBANI (2) RUKHSANA ABDUL AZIZ MEMON D/O. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (3 REHANA ABDUL FARID MEMON D/O. ALIMOHOMED ISMAIL JAGBAN (4) NASEEM SALIM LAKDAWALA D/O. ALIMOHOMED ISMAII AGBANI (5) ABDUL AZIZ ALI MOHAMMED JAGBANI (6) FARZANA AHMED PARKAR D/O. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (7) NASRIN MRAN KHAN D/O. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI (8) MOHAMMED IAVED ALI MOHAMMED JAGBANI (9) AFZAL KHAN S/O. AMINA MEHMOOD KHAN being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of MR. ALIMOHOMED ISMAIL JAGBANI alias MR. ALI MOHAMMAD JAGBANI (as per death certificate) of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, gift, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 15 days from the date of ublication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be onsidered to have been waived and/or abandoned

Place: Mira Road (E), Thane.

Adv. Akta M. Parikh Shop No. 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E) Dist: Thane-401107.

GHV INFRA PROJECTS LIMITED (Formerly known as Sindu Valley Technologies Limited) ("GHV"/" "GIPL" / "TARGET COMPANY"/"TC") (Corporate Identification No. L43900KA1976PLC173212)

egistered Office: No. 3, 2st Floor, Dr TCM Royan Road, Opp Ayyappan Temple, Chickpet, Bangalore, Bangalore South, Karnataka, India, 560053 Corporate Office: Kanakia Wall Street, A-511/512, 5th Floor, Andheri Kurla Road, Chakala, Andheri East, Mumbai – 400093: Phone No.: +91 22 6725 0014; Email id: info@ghvinfra.com; Website: www.ghvinfra.com dations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer to the Shareholders of GHV Infra Projects Limited

("GHV" or "GIPL" or the "Target Company") under regulation 26 (7) of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations")

GHV Infra Projects Limited (Formerly known as Sindu Valley Technologies Limited) Open Offer to acquire up to 40,82,000 Equity Shares of Rs. 10/- each representing 28.32% of the Existing equity and voting share capital of the Target Company, to be acquired by the Acquirers, at a price of Rs. Details of the Offer pertaining Target Company 30.00/- per Equity share payable in cash in terms of Regulation 3(1) and Regulation 4 of the SEBI (SAST Regulations, 2011. Name(s) of the Acquirers and PAC Mr. Jahidmohmed H. Vijapura (Acquirer-1); JHV Commercials LLP (Acquirer-2); and Mrs. Husena Musamji (PAC) Name of the Manager to the offer Navigant Corporate Advisors Limited Members of the Committee of Chairperson: Ms. Kavita A. Chhajer Member: Mr. Samrathdan Zula Independent Directors ("IDC") IDC Member's relationship with the IDC Members are the Independent Directors of the Target Company. Neither Chairperson or Membe Target Company (Director, Equity of IDC holds any equity shares in the Target Company. shares owned, any other contract/ None of them have entered into any other contract or have other relationship with the Targe relationship), if any Company. Trading in the Equity shares/other No trading has been done by the IDC Members in the equity shares/ other securities of the Target securities of the Target Company by IDC Members IDC Member's relationship with the Acquirers and PAC. Acquirers and PAC (Director, Equity shares owned, any other contract relationship), if any. Trading in the Equity shares/other Not Applicable securities of the acquirers by IDC Members he IDC Members believes that the Open Offer is fair and reasonable. However, the shareholders as to whether the offer, is or is not, should independently evaluate the Offer and take informed decision in the matter fair and reasonable reasons

IDC recommends acceptance of the Open offer made by the Acquirers and PAC as the Offer price of Rs 30.00/- per fully paid -up equity share is fair and reasonable based on the following reasons The Offer price appears to be reasonable considering negative book value & negative profitability of the Company

The offer price of Rs. 30.00/- per fully paid -up equity share offered by the Acquirers and PAC is egual to price paid by Acquirer in SPA to Sellers and more than the price paid by Acquirer and PAC for

the preferential allotment The equity shares of the Target Company are infrequently traded shares within the meaning o

explanation provided in Regulation 2(j) of SEBI (SAST) Regulations, 2011.
The offer price of Rs. 30.00/- perfully paid -up equity share offered by the Acquirers and PAC is more

than fair value of equity share of the Target Company which is Rs. 18.84/- (Rupees Eighteen and Paisa Eighty-Four only) as certified by Rashmi Shah FCA, Independent Valuer, (Membership No.

123478), Proprietor of R V Shah & Associates, Chartered Accountants (Firm Registration No.

133958W), having their office situated at 702, Shah Trade Centre, Malad East, Mumbai – 400 097; Tel.No.+91-98202 99754; Email: rashmi@rvs-ca.com, vide valuation certificate dated October 18. 2024. (UDIN: 24123478BKALDG2788) Keeping in view above facts IDC is of opinion that Open Offer price is fair and reasonable and is in accordance with the relevant regulations prescribed in the Takeover Code and prima facie appear to be

Details of Independent Advisors, if

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in al

material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations. Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and LOF

For GHV Infra Projects Limited (Formerly known as Sindu Valley Technologies Limited)

Place: Mumbai Date: 13.02.2025

Kavita A. Chhajer **Chairperson - Committee of Independent Directors** DIN: 07146097

फ्रेजर ॲन्ड कंपनी लिमिटेडकरित ओमकार राजकुमार शिव्हां (व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०८३७४६७३ Tel: 02269753500

CHEMTECH INDUSTRIAL VALVES LIMITED

Registered Office: 503, Sunrise Business Park, Plot No B-68, Road No-16 Near Kisan Nagar-2, Wagle Industrial Estate Thane-400604, Maharashtra, India

CIN: L29299MH1997PLC105108

Website: www.chemtechvalves.com Email: investors@chemtechvalves.com Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 31st December, 2024

Sr. No.	Particulars	For	the Quarter En	ded	For the Nine Month ended		Year Ended	
		31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations (Net)	939.17	859.79	1078.02	2910.57	2121.68	3176.5	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	201.78	200.19	104.66	692.73	308.22	416.9	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	201.78	200.19	104.66	692.73	308.22	416.9	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	150.2	156.26	109.27	523.96	300.82	415.9	
5	Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax	0	0	0	0	0		
6	Paid up equity share Capital	1693.73	1,463.73	1,148.73	1693.73	1,148.73	1,463.73	
	(Face value Rs.10 per share)	10	10.00	10.00	10	10.00	10.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year					·	2,028.90	
8	Earning per share (EPS) FV of Rs.10/- each							
	(a) Basic EPS	0.89	1.07	0.95	3.09	2.62	3.5	
	(b) Diluted EPS	0.89	1.07	0.95	3.09	2.62	3.3	

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended on December 31, 2024 filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter ended December 31, 2024 are available on Stock Exchange websites viz., (www.bseindia.com) and Company's website (www.chemtechvalves.com).

The above Un-Audited results have been reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on 13th February, 2025 and the same are approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 13th February, 2025.

same are approved by the Board of Directors of the Company at their r The same can be accessed by scanning the QR Code provided below.


Date:14/02/2025



For Chemtech Industrial Valves Limited sd/-Harsh Pradeep Badkur Chairman & Managing Director

FRASER AND COMPANY LIMITED

House No. 12, Plot 6A, Ground Floor - Sneh, Road No. 2, Abhinav Nagar, Opposite CTRC Training Center,Boriwali East, Mumbai - 400066 CIN :- L51100MH1917PLC272418



b) Diluted Notes

each)

a) Basic

Earnings per Share (of Rs. 10/-

The Unaudited Financial Results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 13.02.2025. The above results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review" of the financial results for the quarter and nine

(0.98)

(0.98)

(0.20)

(0.20)

(0.07)

- months ended 31st December, 2024.

 The above is an extract of the detailed format of Quarter and Annual financial result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial results are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.fraserindia.co.in). The entire operation of the Company relate to only one segment viz. supply of construction and real estate related materials Hence, as per the Management approach under Ind AS - 108, the company has a single operating segment.
- Figures for the Previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever necessary, to confirm with the figures for the current year/quarter.
- The management have filed an application with NCLT against three parties covering the receivables of Rs. 72.99 Million or
- which Order is under process and order is not yet passed at NCLT.
 Employees Benefit expenses includes Rs. 0.49 Million paid towards the unaccounted contibution of ESIC liability on the basis of show cause notice received from the Office of the Recovery Officer, Employees State Insurance Corporation vide

Ref No. C-47247/18-19&ORS/RRC(41-39942-1099)/6251 dated 30.03.2023. For and On behalf of the Board

Place: Mumba

For FRASER AND COMPANY I IMITED OMKAR RAJKUMAR SHIVHARE

(0.52)

(1.19)

(1.30)

3B BLACKBIO DX LIMITED

(Formerly, Kilpest India Limited) CIN: L24211MP1972PLC001131 REGD.OFFICE: 7-C, INDUSTRIAL AREA, GOVINDPURA, BHOPAL-462 023 E-mail: info@kilpest.com, Website: www.kilpest.com Tel: (91-755) 2586536, 2586537

EXTRACTS OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

THE QUARTER/MINE MONTHS ENDED STOT DECEMBER, 2024							
(Rs							
	Q	UARTER ENDE	D	NINE MONT	YEAR ENDED		
PARTICULARS	31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	
TAKTIOOL III	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from Operations	2644.03	3000.18	1942.41	7762.80	5691.01	8304.25	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1773.18	1826.87	1184.46	4978.53	3244.85	4644.45	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1773.18	1826.87	1184.46	4978.53	3244.85	4644.45	
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1344.84	1414.21	920.95	3831.56	2515.62	3421.35	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1011.01	1414.21	920.95	3831.56	2515.62	3421.35	
Equity Share Capital	856.84	856.84	856.79	856.84	856.79	856.84	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)	21921.24	21921.24	16267.62	21921.24	16267.62	18860.28	
Earnings Per Share 1. Basic:	15.70	16.51	10.75	44.72	29.36	39.93	
2. Diluted:	15.70	16.51	10.75	44.72	29.36	39.93	

(F						
	Q	UARTER ENDE	D	NINE MONT	YEAR ENDED	
PARTICULARS	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from Operations	2840.55	3258.35	2029.65	8411.40	5946.49	8665.73
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1779.61	1930.57	1115.19	5145.91	3060.32	4433.22
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1779.61	1930.57	1115.19	5145.91	3060.32	4433.22
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1349.52	1486.28	851.68	3965.56	2331.09	3210.12
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (aftertax)]	1040.02	1486.28	851.68	3965.56	2331.09	3210.12
Equity Share Capital	856.84	856.84	856.79	856.84	856.79	856.84
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year)	21690.58	21690.58	16267.62	21690.58	16267.62	18841.90
Earnings Per Share 1. Basic:	15.75	17.35	9.94	46.28	27.21	37.46
2. Diluted:	15.75	17.35	9.94	46.28	27.21	37.46

Notes:

- 1. The above result is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the BSE website (www.bseindia.com) and on the Company's website (www.kilpest.com (https://www.kilpest.com/upload/integrated%20FR%2031-12-24%20for%20BSE.pdf) The same can be accessed by scanning the QR code provided below.
- 2. The above financial results were reviewed by the Audit committee and approved by the Board of directors at their meeting held on February 13, 2025. The statutory auditors have expressed an unmodified review conclusion
- 3. The above results are in compliance with Indian Accounting Standards (INDAS) notified by the Ministry of Corporate Affairs









TEL:0651-2252202, Fax-0651-2251205 Ref. No- 1408/24-25

TENDER NOTICE

For and on behalf of TENUGHAT VIDYUT NIGAM LIMITED (TVNL), Ranchi tenders in two parts (Part-I Techno-Commercial Bid, Part-II Price-Bid to be submitted in TVNL Website Only) (Part I consist of A-Requisite cost of Tender Document & Earnest Money of specific value and B-Techno-Commercial) are invited online through SAP-SRM,TVNL website: webdispatcher.tvnl.in/srmprd from experienced, reputed and financially sound firms for under mentioned work at TTPS Labania:-

ı	IIICII.	incitioned work at 1115 Earpaina.							
l	S1.	NIT No.	Description	Due date of bid submission					
l	No.								
	01.	NIT No.34/EMG/W/	Engagement of an NABL accredited agency for	06.03.2025 up to 14.00 Hrs.					
		TVNL/ RAN/24-25	consultancy services for monitoring of environmental	Techno-Commercial Part					
			parameters and preparation of environmental	(part-I) shall be opened on the					
	statement of TTPS, Lalpania for one Year. same day at 16.00Hrs.								
ı	The tender documents can be downloaded from our website www.tvnl.in								

PR 346341 Tenughat Vidyut Nigam Ltd. (24-25) D

Sd/- (Rajesh Ranjan) ESE(C&M)





ZEPHYRUS 2025: AN OPENING TO BE REMEMBERED ST XAVIER'S COLLEGE, MUMBAI, 25 JANUARY 2025

Zephyrus 2025 marked the beginning of a address real-world challenges in urban collaborative spirit on 30 January. Over two planning. days of intense competition and dynamic through exciting and challenging events.

30 January, the first day of Zephyrus '25, focused on business excellence. It began with Suit Up and Sell, which tested participants' sales and marketing skills, challenging them to craft compelling narratives under high-pressure situations. Next was E-Merge, where teams developed technology-driven business solutions decision-making, crisis management, and Collaborations leadership skills under intense simulation conditions.

Day two, on 31 January, continued the momentum with strategic events shaping the Business. Synergising Urbanisation challenged teams to develop innovative, sustainable urban strategies to

Brand Bazaar provided participants with an opportunity to showcase teamwork, participants showcased their their branding skills in a highly creative and strategic thinking and negotiation skills competitive environment, allowing them to elevate and market their brands with strategic vision. The final event, Money Matters, put participants' analytical skills to the test, challenging them to tackle real-world financial problems.

The first two days of the three-day fest truly showcased the essence of competition, camaraderie, and shared learning among contingents. Zephyrus 2025 perfectly through digital entrepreneurship, aiming to achieved its goal of celebrating business redefine industries. Best Manager was a acumen and meaningful collaboration, rigorous test for aspiring leaders, evaluating aligning with its theme: Synergising Igniting Partnerships. Inspiring Change.

> For further details, contact: Prachi Ambre

Head of Public Relations, Zephyrus 2025 E-mail: prachi.ambre@xaviers.edu.in Contact Number: +91 9321658912



DEMAND NOTICE

TRUHOME FINANCE LIMITED

(Formerly Known As Shriram Housing Finance Limited)

Reg.Off.: Srinivasa Tower, 1st Floor, Door No. 5, Old No.11,2nd Lane, Cenatopha Road, Alwarpet, Teynampet, Chennai-600018

Branch Office: Shop No. 202, 3rd Floor, Midas Tower, Plot no. 459, College Road,

Nashik – 422005 . Website: www.truhomefinance.in

Whereas the borrowers/co-borrowers/quarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from Truhome Finance Limited (Formerly Known As Shriram Housing Finance Limited). We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of Truhome Finance Limited (Formerly Known As Shriram Housing Finance Limited). under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Borrower/Co-Borrower/ Name & Address	Outstanding Amount	Property Address of Secured Assets
1. MR.LAKHAN ARJUN THORAT (Borrower) 2. MR.ARJUN LAXMAN THORAT (Co-Borrower) 3. MRS.SUREKHA ARJUN THORAT (Co-Borrower) All are having residence address at: Current Address: SR NO. 129/1/4, VILHORI GAON,NR. KRISHNA GARDEN, VILHOLI, NASHIK, MAHARASHTRA - 422010 ALSO AT: Residence Address: GHAR NO.03, DEMASE MALA, MUMBAI AGRA ROAD, PATHARDI PHATA,BEHIND EXPRESSION HOTEL, NASHIK, MAHARASHTRA-422010 ALSO AT: Property Address: ROW HOUSE NO 8,PRATIK VILLAS ROW HOUSES, DATTA NAGAR , GROUND FLOOR, GUT NO 64 A 137 138, PLOT NO 137 AND 138, CHUNCHALE, NASHIK, 422007 NPA DATE- 03-02-2025 Date Of Demand Notice: 10-02-2025	Rs.23,06,533/-(Rupees Twenty Three Lakh Six Thousand Five Hundred and Thirty Three Only) as on dated. 07-02-2025 under reference of Loan Account No. SHLHNASK0000935. with further interest at the contractual rate and / or as stipulated by the SHFL /NHB/RBI from time to time on the aforesaid amount together with incidental expenses, cost charges etc. till date of full and final payment. Loan Amount LOAN NO. SHLHNASK0000935. LOAN DISBURSED Amount: Rs. 20,71,639/- (Rupees Twenty Lakh Seventy One Thousand Six Hundred Thirty Nine Only)	All that piece and parcel of Row House no 08 plotted area admeasuring 55.30 Sq. Meters i.e. area admeasuring 29.09 Sq. Meters (Carpet) i.e. area admeasuring 38.87 Sq. Meters (built up) situated in the Row House Scherne named as Pratik Villas Row Houses cor structed on Plot no 137/138 area admeasuring 760.00 Sq. Meters (less area admeasuring 60.00 sq. Meters for road widening) remaining area admeasuring 700.00 Sq. Meters, bearing Gat No. 64/A (CTS No 3181 and 3180) situated at Chunchale, within limits of Nashik Municipal Corporation Tal Nashik, Dist. Nashik and is bounded as per building plan -East: Row House No C9, West: Row House No 07,North: Open Space, South: 09 Meters Road

1. MR. SACHIN GORAKSHNATH SATPUTE (Borrower) 2. MRS.JYOTI SACHIN SATPUTE (Co-

Borrower) Both are having residence address at: **Current Address & Residence Address: NEAR GANPATI TEMPLE, SHANTI NAGAR** MU PO RAJAPUR. TAL

MAHARASHTRA-422605. ALSO AT: Property Address: FLAT NO 2,KRUSHNAI APARTMENT, STILT FLR, **GUNJALWADI, AHMEDNAGAR-422605**

SANGAMNER, AHMEDNAGAR,

NPA DATE- 03-02-2025 Date Of Demand Notice: 10-02-2025 Rs.12.86.090/-(Rupees Twelve Lakh Eighty Six Thousand Ninety Only) as on dated. 10-02-2025 under reference of Loan Account No. SHLHNASK0000810 with further interest at the contractual rate and / or as stipulated by the SHFL /NHR/RBI from time to time on the aforesaid amount together with incidental expenses, cost charges etc. till date of full and final payment.

Loan Amount LOAN NO. SHLHNASK0000810 LOAN DISBURSED Amount: Rs. 12.28.085/- (Rupees Twelve Lakh Twenty Eight Thousand Eighty Five Only)

All that piece and parcel of the property bearing Flat No. 2 area adm. 30.81 Sq. Mtr. i. e. adm. 331.51 Sq. Fts. built up on Stilt Floor in the scheme known as "KRUSHNAI APARTMENT" constructed on Survey No. 132/119+1+2+13 area adm. 288.00 Sq. Mtr. having Grampanchayat Property no. 2618/102 situated at village Gunjalwadi, Taluka, Sangamner, District: Ahmednagar and bounded as follows:

East: Flat No. 01, West: Open to South :Flat No.04 North: Open to Sky

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financial

Please note that under Section 13 (13) of the said Act. no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under.

Place: Nashik Date: 14-02-2025

Sd/- Authorised Officer- Truhome Finance Limited (Earlier Known as Shriram Housing Finance Limited) Form No. 16

The Form of Notice inviting claim or objections to the transfer of the shares and the interest of the deceased member in the Capital/Property of the Society. (To be published in two local newspaper having large publications) [Under the Bye-law No. 35]

NOTICE SMT. ESTHER CHANTHINI RAMANATHAN AND SHRI RAMANATHAN SUNDARESAN ALIAS S. RAMANATHAN, the members of Ivory Towers Co-operative Housing Society Limited having its address at Sector – 3, Bhakti Park, Near Big Cinema, Wadala (East) Mumbai – 400037 and holding Flat No. 1005 in Bolivian Alps, 'A' wing building of the said Society, died on 27th July 2014 and 19th January 2022 respectively, without making any

The Society hereby invites claims and objection from the heir/s or other claimants/objectors or objections to the transfer of the said shares and interests of the deceased members in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such document/s and other proofs in support of his/her/their claims/objection for transfer of shares and interests of the deceased members in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interests of the deceased members in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased members in the capital/property of the Society shall be dealt with ir the manner provided under Bye-law of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society with the Secretary of the Society between 11 A.M. to 5 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Place: Mumba Date: 13.02.2025

For and on behalf of The Ivory Towers Co-operative Housing Society Ltd (Hon. Secretary)

ATN INTERNATIONAL LIMITED

CIN: L65993WB1983PLC080793
Regd Office: 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 Email: atninternationallimited@gmail.com, website: www.atninternational.ii Phone No. 033-40022880, Fax : 91-33-22379053 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2024

SI. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2024 (Unaudited)	Nine Months Ender 31.12.2024 (Unaudited)
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before	2.60	2.67	17.10
	Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	(8.59)	(2.22)	(15.43
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary			
4	items #) Net Profit / (Loss) for the period after tax	(8.59)	(2.22)	(15.43
	(after Exceptional and/or Extraordinary items #)	(8.59)	(2.22)	(15.43
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive		, ,	,
6	Income (after tax)] Equity Share Capital	(8.59) 1578.00	(2.22) 1578.00	(15.43 1578.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1370.00	1370.00	1370.00
8	Earnings Per Share (of Rs.4/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	(0.02)	(0.01)	(0.04
	2. Diluted:	(0.02)	(0.01)	(0.04

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annua Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.nseindia.com www.bseindia.com and www.cse-india.com and on the Company's website www.atninternational.in.

tem(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable. plicable. By order of the Board
For **ATN INTERNATIONAL LIMITED**

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial

Sd/- **Santosh Kumar Jain**, Managing Director DIN NO. 00174235 Place : Kolkata Date: 13th February, 2025

CRAVATEX LIMITED CIN: L93010MH1951PLC008546

Registered Office: 1st Floor, Godrej Bhavan, 4A Home Street, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001, Tel No.: +91 22 66667474, Email: investors@cravatex.com, Website: https://cravatex.com/

Notice for passing the Special Resolutions by Postal Ballot through Remote e-voting pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 NOTICE is hereby given that pursuant to Sections 108 and 110 of the Companies Act 2013, Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment thereof, for the time being in force) ("the Rules"), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, that the approva of Members of Cravatex Limited ("the Company") is being sought through Postal Ballot dated 10th February, 2025 by way of special resolution to consider continuation of Mr. Rajest Batra (DIN 00020764) as the Managing Director on attaining the age of 70 years upto the date of expiry of his present term till 31st May, 2025 and his re-appointment as the

Managing Director of the Company, for a period of 3 years with effect from 1st June, 2025

till 31st May, 2028. The dissemination of the Notice of the Postal Ballot dated 10th February, 2025 have beer completed by 13th February, 2025 through electronic mode in compliance with the provisions of the General Circular No.09/2024 dated September 19, 2024 and other relevant Circulars, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories Accordingly, physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the Members for this Postal Ballot. In compliance with the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 ead with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has extended e-voting facility. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-voting facility to the members. The detailed instructions for e-Voting are given in the Notice of the Postal Ballot. Members are

requested to note the following: a) The remote e-voting period commences on Friday, 14th February, 2025 (9:00 am) IST.

b) The remote e-voting period ends on Saturday, 15th March, 2025 (5:00 pm) IST. c) The cut-off date for the purpose of e-voting is Friday, 7th February, 2025.

d) Any person, who acquires shares and becomes member of the Company and is holding

shares as of the cut-off date i.e. Friday, 7th February, 2025, may obtain the login ID and $password\,by\,sending\,a\,request\,at\,evoting@nsdl.com\,or\,investors@cravatex.com.$ e) The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting on Saturday, 15th March, 2025 at 5:00 pm IST and voting by electronic means shall not be allowed

beyond the said date and time. A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories (including those Members who may

not have received the postal ballot notice due to non registration of their email id with the Company/Depositories) as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of

g) The notice for the Postal Ballot is also available on the Company's websit https://cravatex.com/ and the website of NSDL viz. https://evoting.nsdl.com/) Member as on the cut-off date i.e. Friday, 7th February, 2025 shall only be entitled fo

availing the e-voting facility for Postal Ballot. The Voting rights of the Members shall be in proportion to their Shares in the Paid up Equity Share Capital of the Company as or the cut off date. Members are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of

shares held on Demat mode or Registrar & Share Transfer Agents, MUFG Intime India Pyt Ltd. (earlier Link Intime India Pvt. Ltd.), in case of shares held in physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs so as to receive all the communication sen by the Company to its shareholders, electronically. The Board of Directors has appointed Mr. Hemanshu Kapadia (FCS: 3477 and CP: 2285),

Proprietor of M/s. Hemanshu Kapadia & Associates, Practising Company Secretaries, o failing him, Ms. Preeti Bhangle (FCS: 8303 and CP: 9134), Partner of M/s. VPP 8 Associates, Practising Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the evoting process in a fair and transparent manner. Attention is also invited to the Notes of the Postal Ballot Notice, giving instructions on e-voting through NSDL.

The results of the e-voting during the Postal Ballot shall be declared not later than two working days from the conclusion of the Postal Ballot. The results declared, along with the Scrutinizer Report, shall be placed on the Company's website https://cravatex.com/ and on the website of NSDL at https://evoting.nsdl.com/immediately after the declaration, and communicated to the Bombay Stock Exchange where the Company Equity Shares are isted. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered office. In case of any grievances connected with facility for e-voting, or any assistance before or during the Postal Ballot, the Member can call on 022 - 4886 7000 or send request by emai to Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager, NSDL on evoting@nsdl.com.

By order of the Board For Cravatex Limited

Place : Mumbai Sudhanshu Namde Date: 14th February, 2025 Company Secretary and Compliance Officer























